

11th November, 2020

To, The Bombay Stock Exchange, Phiroze Jeejeebhoy Towers, 27th floor, Dalal Streeg Mumbai-400023

Dear Sir/madam,

Security Code: - 517119

Sub: Newspaper Advertisement Pursuant to Regulation 47 SEBI (LODR) Regulation, 2015

In compliance with Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed copies of each of the Financial Results for the Quarter Ended 30th September, 2020 as published in the newspaper namely: -

The Free Press Journal, Mumbai Navshakti, Mumbai

Kesari, Pune on 11.11.2020.

The above is for your information and records.

For PCS Technology Limited

Mehul Monani

Company Secretary



महापालिका निवडणुकीची प्रशासनाकडून पूर्व तयारी सुरू

पुणे : आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. महापालिका प्रशासनाने सुद्धा आता तयारीला सुरुवात केली आहे. आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीला अद्याप वर्ष ते सव्वावर्ष बाकी असले, तरी प्रशासनाने पूर्व तयारी सुरू केली आहे. प्रशासनाने पूर्व तयारीच्या दृष्टीने निवडणूक शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी बळ वाढविण्याचा निर्णय घेतला असून, मंगळवारी तीन अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली आहे

आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. यंदाचे वर्ष संपत आले असून, पुढील वर्ष अर्थात २०२१ वर्ष एवढाच कालावधी राहिला आहे. मागील निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाल्या आहेत. यानंतर महापालिकेत ११ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र निवडणूक घ्यावी लागली आहे. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महापालिका व अन्य स्वराज्य संस्थांतील निवडणुका या एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये सामाजिक आरक्षणासोबतच ५० टक्के महिला आरक्षणामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका होण्याची शक्यता आहे. परंतु यासंदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही

आगामी निवडणुकही २०११ च्या जनगणनेनुसार होणार असली, तरी नव्याने मतदार नोंदणी होत असल्याने मतदारांची संख्या वाढत जाणार आहे त्यानुसार प्रभागांची रचनाही बदलणार आहे. एक सदस्यीय अथवा द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणाऱ्या या बदलांवर हरकती आणि सूचना मागवून अंतिम प्रभाग रचना करावी लागणार आहे. हे काम वरकरणी सोपे वाटत असले, तरी यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागते. यासोबतच निवडणूक पूर्वतयारीच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून सातत्याने निवडणूक विषयक आदेश येत असतात. माहिती मागविली जाते. त्याची वेळेत पूर्तता करण्यासाठीही मनुष्यबळाची गरज भासते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवडणुकीच्या कामाचा अनुभव असलेले, परंतु सध्या अन्य विभागात कार्यरत असलेल्या दोन उपअधीक्षकांसह एका लिपिक टंकलेखकाची मंगळवारी निवडणुक शाखेत नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांनी तातडीने निवडणक शाखेत हजर व्हावे, असे आदेश आज अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत.

किसन काळे यांची अध्यक्षपदी निवड

पुणे

पणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियनच्या मार्केटयार्डातील तरकारी विभागाचे हातगाडी प्रमुख मुकादम किसन धोंडीबा काळे यांची बिनविरोध निवड करण्यात

काळे हे आजही बाजारामध्ये हातगाडी ओढण्याचे काम करतात. माजी अध्यक्ष विलास थोपटे यांच्या पदाचा कार्यकाल संपल्यामुळे ही निवड करण्यात आली. संघटनेने प्रामाणिक व कष्टकरी व्यक्तीला अध्यक्षपद देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काळे हे श्रमिक माथाडी कामगार सेवक सहकारी पतसंस्थेचे खजिनदार आहेत. या वेळी संघटनेचे विलास थोपटे, संतोष नांगरे, विजय चोरघे, नितीन जामगे, शशिकांत नांगरे, संजय साष्टे, अनंत कुडले, भरत शेळके, सूर्यकांत चिंचवले, भाऊ अवसरे, दीपक जाधव, किसन काळे, दत्तात्रय गजघाटे, विशाल केकाणे, अजित ओंबासे, नथ् साष्ट्रे, गणेश शिर्के, दत्तात्रय बावधाने आदी उपस्थित होते.

गुणवत्तापूरक शिक्षणाचा अधिकार ही संकल्पना महत्त्वाची: आदित्य ठाकरे

शिक्षणाचा अधिकार आहे, मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार असावा, या संकल्पनेवर काम महत्त्वाचे आहे. नव्या महाराष्ट्राचे स्वप्न पाहत असताना केवळ रट्टा मारत पूर्ण केलेले शिक्षण नव्हेतर मुलांमधील उत्सुकतेला योग्य मार्ग उपलब्ध करून देत नवसंकल्पनांना व्यासपीठ देणे आम्ही गरजेचे मानतो. भविष्यात शिक्षण व्यवस्था उभारण्यावर आमचा भर असणार आहे, असे मत पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेस संस्थापक व खासदार शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हडपसर येथील टाऊनशिपमधील अमनोरा छत्रभूज नरसी या आयबी व पॅटर्नच्या



छत्रभूज नरसी या आयबी व केंब्रिज पॅटर्न शाळेचे भूमिपूजन मंगळवारी शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अनिरुद्ध देशपांडे, सुजय जयराज, चेतन तुपे उपस्थित होते.

भूमिपूजन मंगळवारी पार पडले. या वेळी ठाकरे बोलत होते. अमनोरा सिटी कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, नरसी मोनजी शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त जयराज ठक्कर, हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे आदी या वेळी उपस्थित

आदित्य ठाकरे म्हणाले शाळा या नेहमीच आशेचा किरण म्हणून समोर आल्या आहेत. सध्याच्या कोविड १९ च्या या आव्हानात्मक काळात मागील ८ महिन्यानंतर मी कोविड सेंटर सोडून कोणत्यातरी वेगळ्या गोष्टीच्या उद्घाटनाला माझ्यासाठी ही आशादायक बाब असून, भविष्यात ही आशा कायम राहील, असा माझ विश्वास आहे.

आपला वैदिक धर्म हा पंचमहाभूतांची पूजा करतो याचेच प्रतिक म्हणून अमनोरा टाऊनशिपमध्ये उभारलेल्या पर्यावरण मंदिराला भेट देण्याच माझ्यासार्ठ अविरमरणीय होता. असेही ठाकरे यांनी आवर्जून नमूद

शरद पवार म्हणाले, कोविड १९ नंतर आता नजीकच्या भविष्यात शाळांमध्ये असणाऱ्या सोयी सुविधांमध्ये काही प्रमाणात बदल होणार आहेत. हे गृहीत धरून आपण सर्वांनीच तयार राहायला हवे. यासार्ठ केंद्र व राज्य सरकार यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे देखील गरजेचे आहे.

प्रा. श्रीकांत अत्रे यांचे निधन

पुणे : प्रा. श्रीकांत श्रीपाद अत्रे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, आई, मुलगी, मुलगा, जावई

असा परिवार आहे. महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काही काळ कार्य केले

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागामध्ये त्यांनी बी.ए. आणि एम.ए. पदवी आणि पदव्युत्तरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच, टिमवितून त्यांनी इंडॉलॉजी अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. सन २०१३ पासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा विभागात जपानीलॉजी विषयाचे अध्यापन करीत होते. तसेच, २०१८ ते मार्च २०२० पर्यंत जपानी भाषा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. टिमविचे जपानमधील विविध विद्यापीठांशी झालेल्या करारामध्ये अत्रे यांचा मोठा वाटा होता जपानमध्ये काही काळ वातव्य केल्याने जपानी भाषा

आणि संस्कृती त्यांनी जवळून अभ्यासली होती. कॉलेजच्या पुरातत्त्व विभागत त्यांनी एम.ए.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतरच्या काळात डेक्कन कॉलेजमध्ये काही काळ त्यांनी अध्यापनही केले होते.

प्रा. अत्रे हे सद्यःस्थितीत जपानी इतिहासातील जोमून काळाचा अभ्यास आणि संशोधन करीत होते. उद्योजक असूनही जपानी भाषा आणि संस्कृतीचा प्रसार व प्रचार व्हावा, या उद्देशाने ते शिक्षण क्षेत्रात आले होते. स्पष्ट वक्ता, विद्यार्थीप्रिय शिक्षक, यशस्वी उद्योजक कुशल प्रशासक अशी त्यांची

मिडीचे बसच्या देखभाल-

दरुस्तीचे काम टाटा कंपनीला

देण्याचा प्रस्ताव आहे. या बस

त्यांच्याच असल्याने अधिक

चांगल्याप्रकारे देखभाल होऊ

शकते. त्यासाठी दर निश्चित

करून दिले जातील. दिल्लीच्या

धर्तीवर हा प्रयोग केला जाईल.

- राजेंद्र जगताप,

अध्यक्ष , पीएमपी

पदवीधरचे आठ, तर शिक्षक मतदारसंघासाठी सहा अर्ज

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आतापर्यंत आठ, तर शिक्षक मतदारसंघासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हे सर्व अर्ज अपक्ष उमेदवारांचे असून, आतापर्यंत एकाही प्रमुख पक्षाचा अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवार (दि.१२) अखेरचा

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरूवार (दि.५) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त महसूल

यांच्या कार्यालयांमध्ये अर्ज भरण्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये पदवीधर मतदार संघातून अभिजीत बिचुकले, सागर भिसे, गणेश काकर्ड, विजयकुमार पाटील, कृपाल पल्सकर, बिडवे निशा अनिल, मगेश मूल्हक, संतोष कमाने यांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर शिक्षकसाठी जयंत आसगावकर, जितेंद्र पवार, रंजनीश पिसे, सम्राट शिंदे, करणसिंह सरनोबत, कचरे दिलीप दादा यांचे अर्ज दाखल झाले आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी १२ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.

मेधा कुलकणी यांना भाजपने पुन्हा डावलले!

पदवीधर निवडणुकीत मतदारसंघाच्या भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी आणि शहर सरचिटणीस राजेश पांडे त्याचबरोबर महापौर मुरलीधर मोहोळ यांना डावलण्यात आले आहे. विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर विधान परिषदेसाठी प्रा. कुलकर्णी यांना आश्वासन देण्यात आले होते.

मात्र त्यावेळीही त्यांना संधी देण्यात आली नाही.

पुणे मतदारसंघासाठी संग्रामसिंह उमेदवारी जाहीर करण्यात आली प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे निकटवर्तीय राजेश पांडे यांच्या नावाचाही पक्षाने विचार केलेला नाही. पदवीधर मदरासंघाच्या निवडणुकीसाठी प्रा. कुलकर्णी, राजेश पांडे यांची नावे पहिल्यापासूनच चर्चेत होती. मात्र पक्षाकडून उमेदवारीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारीबाबत मौन बाळगले होते. मनसेकडून पुणे मतदारसंघात ॲड. रूपाली पाटील-ठोंबरे यांच्या नावाची

पंचायत राज संस्थांकडून आता कामांची देयके पीएफएमएसद्वारे

पुणे : पंचायती राज संस्थांना केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून केलेल्या कामांच्या खर्चाची देयके जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना आता व्हाऊचर किंवा धनादेशाद्वारे करता येणार नाहीत. त्यासाठी ग्रामपंचायतींना पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम लागू करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद पंचायत विभागाने यासंदर्भात ग्रामपंचायतींना शासनाचे आदेश लागू केले असून, या संदर्भात पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच पीएफएमएस कशा पद्धतीने अंमलबजावणी करायची याचे प्रशिक्षणदेखील देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे ग्रामपंचायतींकडून उपलब्ध निधीमधील देयक ही डिजीटल सिग्नेचरद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सर्वच पंचायती राज संस्थांना ईसीएन, एनईएफटी किंवा आरटीजीएस या प्रणालीद्वारे करावी लागतील.

वित्त आयोगाकडून ग्रामपंचायतीला नुकताच १३६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला

अबंधित अनुदानाचे वितरण आणि देयक नव्या पद्धतीने करावे लागणार आहे.

जिल्ह्यातील १४०७ ग्रामपंचायतींमध्ये हा निधी प्रत्यक्ष खात्यावर जमा झालेला असून, त्यामधून होणाऱ्या पीएफएमएस ही कार्यप्रणाली लाग होणार आहे. त्यामुळे यापुढे ग्रामपंचायत निधीमधील देयक व्हाऊचर किंवा त्यांना प्रदान करता येणार नाहीत थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करावे लागेल त्यासाठी आवश्यक असणारी सरपंच आणि ग्रामसेवकांची डिजीटल सिग्नेचर, तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या सह्या या कशा पद्धतीने अंमलबजावणी करायच्या याचे प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगून पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर म्हणाले वित्त आयोगाच्या निधीतून होणाऱ्या कामांची देयके तसेच बंदीत आणि अगदीच निधीतून केला जाणारा

खर्च आता पीएफएमएस प्रणालीद्वारे खर्च करावा

कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, पुणे–३७ फोन-२४२६२३४९, २४२६५६६८, २४२६०२०३

जाहीर निविदा सूचना कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे ही महाराष्ट्र शासनाकडील योग्य त्या श्रेणीत नोंदणीकृत

सलेल्या ठेकेदारांकडन निविदा मागवीत आहे. कामाचे नाव :- १) संपूर्ण बाजार आवारातील झाडून जमा केलेले कचऱ्याचे व राडारोड /Debris चे ढीग मूल्य/मोबदला देऊन उचलून बोजार आवाराबाहेर वाहून नेणे (कचर वाहतूक) कामाचा ठेका कार्यादेश दिल्याचे दिनांकापासून १२ महिने कालावधीकरिता देणे.

संपूर्ण बाजार आवारामधील दररोज सरासरी ४० ते ५० टन जमा होणारा कचरा हा प्रति टनानुसार बाजार समितीला मोबदला देऊन रोजचे रोज उचलून घेऊन जाणाऱ्या इच्छुव ठेकेदार/संस्था/बचतगट यांचेकडून आवश्यक त्या कागदपत्रासह बाजार समितीकडे दि ७/१२/२०२० अखेर पावेतो निविदा सादर करावीत.

निविदेच्या पूर्व अर्हता अटी, शर्ती सविस्तर वेळापत्रक व निविदा प्रपत्र ही बाजा तमितीच्या मुख्य कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत दि. १२/११/२०२० पासून रक्कम 5.५००/- (अधिक जी.एस.टी.) भरणा केलेवर मिळतील. कोणतीही अथवा सर्वे निविदा कोणतेही कारण न देता स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा हक्क कषी उत्पन्न बाजा प्रमिती, प्रणेने गुखन ठेवला आहे.

कामाचे नाव :- २) कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेच्या मोशी उपबाजार येथे बाजार तमितीचे नियम व अटींस अधीन राह्न भोजनगृह व शेतीमाल पूरक व्यवसायासाठी ५०० वौ.फूट मोकळी जागा बाजारसमिती उपलब्ध करून देईल ती जाँगा मासिक भाडे तत्त्वावर

तरी इच्छुकांनी आपली जास्तीत जास्त दराची दरपत्रके सीलबंद पाकिटात दि.२३/११/२०२० अखेर दपारी ३.०० वाजेपर्यंत बाजार समितीचे मोशी उपबाजार कार्यालयात सादर करावीत. मुदतीमध्ये प्राप्त झालेली दरपत्रके दि.२६/११/२०२० रोजी तकाळी ११.०० वाजता संस्थेच्या मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे-३७ येथील मुख्य कार्यालयात उघडणेत येतील.

टीप :- १) सदरची जागा बाजार समितीला आवश्यकता असेल तेव्हा बाजार समिती

२) कोणतेही कारण न देता कोणतीही निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याच अधिकार बाजार समितीने राखून ठेवला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

घोषणा करण्यात आली आहे

Corp. Office: 8th floor, Technocity, plot no. X-5/3, MIDC, Mahape, Navi Mumbai- 400710. Tel.: 022 41296111, Fax no.: +912241296082

Website: www.pcstech.com, Email: investorsgrievances@pcstech.com, CIN: L74200MH1981PLC024279 EXTRACTS OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 203

Half Year Ended Year Ended 30.09.2020 30.09.2020 30.09.2020 30.06.2020 30.09.2019 31.03.2020 426.35 Total Income from Operations 73.30 76.71 109.29 150.01 218.84 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or 41.34 131.29 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or (531.08) Extraordinary items) (295.68) (528.39) 4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or (10.37)19.81 (327.44) 9 44 Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for (10.62)19.56 (330.20)8.94 (300.09)(531.07)the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 2,095.07 2,095.07 2,095.07 2,095.07 2,095.07 2,095.07 7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance NA NA NA NA NA NA Sheet of the previous year 8 Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised*) 0.09 0.05 $(1.41)^*$ (2.52)(0.05)(1.56)(before extraordinary items)

The Financial details on Standalone basis are as under Financial Half Year Ended Year Ended **Particulars** 30.09.2020 30.06.2020 30.09.2019 30.09.2020 30.09.2020 31.03.2020 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 1 Total Income from Operations 72 23 75.49 107.97 147.72 216.21 421.13 2 Profit before tax 12.75 27.11 (322.91)39.86 (289.00)(533.44)3 Profit after tax (10.96)19.03 (327.66)8.07 (297.17)(529.61)Notes

The above is an extract of the detailed format of Financial Results for Half Year and Quarter Ended 30th September 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for Half Year and Quarter Ended 30th September 2020 are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcstech.com)

The above unaudited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 10th November 2020. Based on the Management approach as defined under Ind-AS 108, Operating segments, the Company operates in one business segment i.e. ITes related Facility Management Segment, as such it is the only reportable business segment. Due to Management decision, "Revenue from IT enabled services" are much lower as compared

to previous quarters. As a result of which "Other Income" exceeds "Revenue from Operations" The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the

relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34. The Consolidated Financials Results have been prepared in accordance with principles of Indian Accouting Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The

Companies Act 2013

PCS Technology USA Inc, one of the wholly owned subsidiary of the company stands dissolved in FY 2019-20 and its existence comes to an end as per the certificate of Dissolution issued by the autorities of the State of New Jersey (USA). In view of this, the consolidated Statement of Profit and Loss Account of the Company has been prepared excluding the financials figures of the dissolved entity The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds have declined. Accordingly, the excess of carrying value over

realisable value amounting to Rs.479.79 Lakhs was accounted for as "Exceptional Item". for the year ended 31st March 2020. The Exceptional Items for the year ended 31st March 2020 also includes Rs 167.58 lacs which was paid for in availing Sabka Vishwas (Legacy Disputes Resolution. 2019) to Central Government in complete resolution of past disputed Service tax liability. The Exceptional Item for the current quarter and half year ended 30th September 2020 amounting to Rs 5.17 lakhs for the quarter and half year ended 30th September 2019 amounting to Rs. 328.15 Lacs represent excess of carrying value over realisable value of investment in Bonds on mark-to-market

The Statutory Auditors of the Company have carried out the limited review for quarter ended September 30, 2020 on the financial statements.

The Company has taken into account the possible impacts of COVID-19 in preparation of the interim financial statements, including but not limited to its assessment of liquidity and going concern assumption, recoverable values of its financial and non-financial assets, impact on revenues and on cost budgets in respect of fixed price contracts and impact on leases. The Company has considered internal and certain external sources of information including reliable credit reports, economic forecasts and industry reports upto the date of approval of the interim financial statements and expects to recover the carrying amount of its assets. The impact of COVID-19 on the interim financial statements may differ from that estimated as at the date of approval of the interim financial statements

Figures of the previous periods have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification.

For and on behalf of Board of Directors PCS Technology Limited Ashok Kumar Patni Vice-Chairman (Din:00014194)

काम टाटा कंपनीकडे पुणे : पीएमपीच्या ताफ्यातील मिडी बसच्या देखभाल-दरुस्तीचे

मिडी बस देखभाल-दुरुस्तीचे

काम बाहेरील कंपनीकडून करून घेण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे या बस टाटा कंपनीच्या असल्याने याच कंपनीला हे काम देण्याचे नियोजित आहे. त्यासाठी पीएमपीकड्रन कंपनीला निश्चित दर ठरवून दिले जाणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे सध्या सुमारे २०० मिडी बस

आहेत. साधारणपणे अडीच वर्षांपूर्वी पीएमपीच्या ताफ्यात बस दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढू लागले. इंजिनमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यामुळे या बसच्या क्षमतेवर काही अधिकाऱ्यांकडन प्रश्न उपस्थित करण्यात आले. टाटा कंपनीकडून सुरुवातीला करारानुसार या बसची देखभाल-दुरुस्ती केली. पण, त्याची मुदत संपल्याने देखभाल-दुरुस्तीचे सर्व काम

पीएमपीलाच करावे लागत आहे. पीएमपीकडे कुशल मनुष्यबळाची कमतरता असल्याने बसच्या दरुस्तीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर बसच्या देखभालीचे काम टोटा कंपनीकडे सोपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिल्लीतील सार्वजनिक व्यवस्थेत असलेल्या बसच्या देखभाल-दुरुस्तीचे कामही या कंपनीकडे

अनाथ मुलींसाठी भाऊबीज पुणे : कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील अनाथ मुलींसाठी ध्वज फाउंडेशन, अभेद्य वाद्य पथक व बिग ॲट हार्ट, सिंगापूर यांच्या वतीने १२० अनाथ मुलींसाठी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. मुलींच्या फीसाठी दहा लाख रुपयांचा निधीही संस्थेला देण्यात आला. मुलींसाठी प्रत्येकी दोन ड्रेस, टेलिव्हिजन सेट, खेळांचे साहित्य, दिवाळी बटवा भेट देण्यात आले. याप्रसंगी तबलावादक पं. अरविंदकुमार आझाद, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, ढोल ताशा महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष पराग ठाकूर, वस्त्रनिकेतनचे नितीन उत्तरकर उपस्थित होते.

जाहीर प्रकटन

दि.१०/११/२०२० विषय:- सि.स.नं.३९३ (पैकी), स.नं.४अ/१अ/१, हिस्सा नं.१०+११(जुना), स.नं.४अ/१ब/१ (नवीन), स.नं.४अ/१अ/१, हिस्स नं.१२अ, स.नं.४अ/१अ/१, हिस्सा नं.१२ ब, मौजे कोंढवा खुर्द, ता.हवेली, जि.पुणे या योजनेबाबत

सि.स.नं.३९३ (पैकी), स.नं.४अ/९अ/१, हिस्सा नं.१०+११ (जुना), स.नं.४अ/१ब/१ (नवीन), स.नं.४अ/१अ/१, हिस्स नं.१२अ, स.नं.४अ/९अ/९, हिस्सा नं.९२ब, मौजे कोंढवा खुर्द, ता.हवेली, जि.पुणे या योजनेतील २०० निवासी झोपडीधारकांपैकी १९५ निवासी पात्र झोपडीधारकांनी त्यांना हव्या असलेल्या सदनिका क्रमांकाप्रमाणे प्रतिज्ञापत्र या कार्यालयाकडे सादर केले आहेत त्यानुसार झोपडीधारकाच्या संमतीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार व सदिनकेच्या मागणीनुसार सदिनका वाटपाची कार्यवाही य विभागाकडून करण्यात येत आहे. तरी, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या पात्र निवासी १९५ झोपडीधारकांपैकी कोणाची हरकत असल्यास या कार्यालयाकडे २०/११/२०२० पर्यंत हरकत दाखल करावी. तसेच खालील नमूद पात्र झोपडीधारकांनी त्यांचे त्यांना हवे असलेले सदनिका क्रमांकानसार प्रतिज्ञापत्र दाखल केले नाहीत त्यांची नावे पढीलप्रमाणे

अ.क्र.	झोपडी क्रमांक	झोपडीधारकाचे नाव	झोपडीधारकाच्या पती/पत्नीचे नाव
8	ξ	प्रजापती पुनमजी भलजी	प्रजापती कमला पुनमजी
٦.	१८५	सोनावणे लहु रामभाऊ	सोनावणे लतिका लहु
₹.	२०८	गायकवाड सुरेश जनार्दन	गायकवाड सरुबाई जनार्दन
٧.	२५७	सकट उत्तम नामदेव	सकट सोनाबाई उत्तम
ч.	२६६	भोसले सोनाबाई गुलाब	-

उक्त पात्र निवासी झोपडीधारकांनी आपआपसांत सहमतीने होत असलेल्या सोडतीबाबत व त्यांना हव्या असणाऱ्या सदनिकेबाब प्रतिज्ञापत्र अथवा लेखी अर्ज या कार्यालयास दिनांक २०/११/२०२० पर्यंत सादर करावा. विहित मुदतीत उक्त झोपडीधारकांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा पुणे यांचे मान्यतेने वाटपानंतर शिल्लक राहिलेल्या सदिनका संबंधितांना देणे येतील. उक्त सदनिका वाटपाबाबत मागाहून आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेण्यात येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

> तहसिलदार ताबा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे

Place: Mumba

Date: 10/11/2020

Sr. No Particulars

Total Income from Operations

Net Profit/Loss for the period

(after Exceptional items)

Other Equity

(not annualised)

1) Basic (In Rs)

(Before Tax, Exceptional items)

Net Profit/Loss for the period after tax

Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ Loss for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)

Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)

Earnings Per Share (Face value of Rs 10/- each

PUBLIC NOTICE

Surrender of SEBI Investment Advisers registration by Wiseinvest Advisors Pvt. Ltd. (now known as Wiseinvest Pvt. Ltd.)

Wiseinvest Advisors Pvt. Ltd. was registered with SEBI as an Investment Registered Office: The Capital 'A' Wing, 1204-C, 'G' Block, Bandra-Kurla

Adviser under SEBI (Investment Advisers) Regulations, 2013 vide Registration No. INA000000664 with effect from December 26, 2013. The company has surrendered the registration and has stopped the activities under its Investment Adviser Department with effect from July

17, 2020. In view of the same, any aggrieved party may make any representation against the surrender before SEBI within 15 days of the

Registered Address:

Mumbai - 400053

Wiseinvest Pvt. Ltd. (formerly known as Wiseinvest Advisors Pvt. Ltd.), 602. 6th Floor, Sri Krishna Complex, Opp Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri West,

Date: November 11, 2020

NOTICE BASE INDIA LIMITED

Complex, Bandra (East) Mumbai - 400051. NOTICE is hereby given that the certificate(s) for the undementioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the company to issue duplicat certificats(s)

Any person who has a claim in respect of the said securities should lodge uch claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate cerificate(s) without

Name of the holder(s) (and jt. holder(s), if any)	Kind of securities and face value	No. of Securities	Distinctive Number (
MADHAV SATHAYE (DECEASED) SHRIKANT SATHAYE	Equity shares of the Rs. 10/- each	20	24258161-24258180
Place : Pune		SHRII	KANT SATHAYE

2) Diluted (In Rs) Notes:

The Results for the Quarter/Half year ended 30th September, 2020 have been reviewed and approved by the Board of Directors at their meeting held on 10th November, 2020

4.15

MULLER & PHIPPS (INDIA) LTD

Registered Office: 204, Madhava Building, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051

Tel No: 022-26591191, Fax -022-26591186, Website-www.mulphico.co.in, CIN No L63090MH1917PLC007897

EXTRACT OF UNAUDITED (CONSOLIDATED) FINANCIAL RESULTS

ended

30/6/2020

Unaudited

2.21

2.21

1.70

62.50

0.35

ended

30/9/2019

Unaudited

121.97

28.74

28.74

28.20

62.50

4.60

FOR QUARTER/HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER,2020

30/9/2020

Unaudited

25.95

25.95

25.50

62.50

The above is an extract of the detailed format of Results for the Quarter/ Half year ended 30th September, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Obligation Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the said quarter / half year ended financial results are available on the Stock Exchange website ie www.bseindia.com and also available on the

> For Muller & Phipps (India) Ltd Milan Dalal

₹ In Lakhs

Year

Ended

31/3/2020

Audited

401.14

35.18

35.18

36.04

62.50

5.63

Director

(498.47)

Date: 10/11/2020

Half Year

Ended

30/9/2020

Unaudited

28.15

28.15

27.19

62.50

4.50

4.50

Half Year

Ended

30/9/2019

Unaudited

229.19

41.35

41.35

40.17

62.50

6.62

6.62

DIN No: 00062453

PCS TECHNOLOGY LIMITED

Name(s) of holer(s) / Applicant(s)

Regd. Off.: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015;
Corp. Office: 8th floor, Technocity, plot no. X-5/3, MIDC, Mahape, Navi Mumbai- 400710. Tel.: 022 41296111, Fax no.: +912241296082,
Website: www.pcstech.com, Email: investorsgrievances@pcstech.com, CIN: L74200MH1981PLC024279 EXTRACTS OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2020

							(Rs. In Lacs)		
		Consolidated							
	Particulars		Quarter Ende	d	Half Yea	r Ended	Financial Year Ended		
			30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2020	31.03.2020		
			Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	73.30	76.71	109.29	150.01	218.84	426.35		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	18.81	28.19	6.16	47.00	41.34	131.29		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13.64	28.19	(322.69)	41.83	(287.51)	(531.08)		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(10.37)	19.81	(327.44)	9.44	(295.68)	(528.39)		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(10.62)	19.56	(330.20)	8.94	(300.09)	(531.07)		
6	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	NA	NA	NA		
8	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised*) (before extraordinary items)	(0.05)*	0.09*	(1.56)*	0.05*	(1.41)*	(2.52)		
The	e Financial details on Standalone basis are as under								

Standalone							
	Quarter Ende	i	Half Yea	r Ended	Financial Year Ended		
30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2020	31.03.2020		
Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
72.23	75.49	107.97	147.72	216.21	421.13		
12.75	27.11	(322.91)	39.86	(289.00)	(533.44)		
(10.96)	19.03	(327.66)	8.07	(297.17)	(529.61)		
	30.09.2020 Unaudited 72.23 12.75	30.09.2020 30.06.2020 Unaudited Unaudited 72.23 75.49 12.75 27.11	Quarter Ended 30.09.2020 30.06.2020 30.09.2019 Unaudited Unaudited Unaudited 72.23 75.49 107.97 12.75 27.11 (322.91)	Quarter Ended Half Yea 30.09.2020 30.06.2020 30.09.2019 30.09.2020 Unaudited Unaudited Unaudited Unaudited 72.23 75.49 107.97 147.72 12.75 27.11 (322.91) 39.86	Quarter Ended Half Year Ended 30.09.2020 30.06.2020 30.09.2019 30.09.2020 30.09.2020 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited 72.23 75.49 107.97 147.72 216.21 12.75 27.11 (322.91) 39.86 (289.00)		

- The above is an extract of the detailed format of Financial Results for Half Year and Quarter Ended 30th September 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for Half Year and Quarter Ended 30th September 2020 are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcstech.com).
- The above unaudited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 10th November 2020. Based on the Management approach as defined under Ind-AS 108, Operating segments, the Company operates in one business segment i.e. ITes related Facility Management Segment, as such it is the only reportable business segment. Due to Management decision, "Revenue from IT enabled services" are much lower as compared to previous quarters. As a result of which "Other Income" exceeds "Revenue from Operations"
- The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.
- The Consolidated Financials Results have been prepared in accordance with principles of Indian Accounting Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The
- PCS Technology USA Inc, one of the wholly owned subsidiary of the company stands dissolved in FY 2019-20 and its existence comes to an end as per the certificate of Dissolution issued by the autorities of the State of New Jersey (USA). In view of this, the consolidated Statement of Profit and Loss Account of the Company has been prepared excluding the financials figures of the dissolved entity. The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds have declined. Accordingly, the excess of carrying value over
- realisable value amounting to Rs.479.79 Lakhs was accounted for as "Exceptional Item". for the year ended 31st March 2020. The Exceptional Items for the year ended 31st March 2020 also includes Rs 167.58 lacs which was paid for in availing Sabka Vishwas (Legacy Disputes Resolution. 2019) to Central Government in complete resolution of past disputed Service tax liability. The Exceptional Item for the current quarter and half year ended 30th September 2020 amounting to Rs 5.17 lakhs for the quarter and half year ended 30th September 2019 amounting to Rs. 328.15 Lacs represent excess of carrying value over realisable value of investment in Bonds on mark-to-market
- The Statutory Auditors of the Company have carried out the limited review for quarter ended September 30, 2020 on the financial statements.
- The Company has taken into account the possible impacts of COVID-19 in preparation of the interim financial statements, including but not limited to its assessment of liquidity and going concern assumption, recoverable values of its financial and non-financial assets, impact on revenues and on cost budgets in respect of fixed price contracts and impact on leases. The Company has considered internal and certain external sources of information including reliable credit reports, economic forecasts and industry reports upto the date of approval of the interim financial statements and expects to recover the carrying amount of its assets. The impact of COVID-19 on the interim financial statements may differ from that estimated as at the date of approval of the interim financial statements.
 - Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification

PCS Technology Limited Ashok Kumar Patni Vice-Chairman (Din:00014194)

For and on behalf of Board of Directors

日につら

Place: Mumbai

Date: 10th November, 2020

EROS INTERNATIONAL MEDIA LIMITED

CIN: L99999MH1994PLC080502

Regd. Office: 201 Kailash Plaza, Plot No A-12, Opp Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai 400053 EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR AND QUARTER ENDED AS AT 30 SEPTEMBER 2020 (₹ in lacs, except per share data)

	Particulars	Quarter ended 30 September 2020 (Unaudited)	Quarter ended 30 September 2019 (Unaudited)	Half Year ended 30 September 2020 (Unaudited)	Half Year ended 30 September 2019 (Unaudited)	Year ended 31 March 2020 (Audited)
1.	Total income from operations (net)	10,633	22,016	16,563	43,045	93,386
2.	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	(597)	1,476	(3,516)	5,406	(6,194)
3.	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	(597)	1,476	(3,516)	5,406	(1,61,546)
4.	Net Profit/ (Loss) after tax and exceptional items	(427)	1,069	(3,276)	3,774	(1,40,121)
5.	Total Comprehensive Income	(2,847)	3,232	(5,509)	5,462	(1,32,310)
6.	Equity Share Capital	9,573	9,551	9,573	9,551	9,563
7.	Earning Per Share (of ₹10 each)					
	Basic	(0.45)	1.25	(3.42)	4.15	(147.06)
	Diluted	(0.45)	1.25	(3.42)	4.13	(147.06)

Notes: 1. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results for the half year and quarter ended as at 30 September 2020, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the half year and quarter ended as at 30 September 2020 are available on the Stock Exchanges websites. (www.nseindia.com/ www.bseindia.com) and Company's website http://www.erosstx.com/financial-reports/.

2 Additional information on Standalone financial results is as follows:

Particulars	Quarter ended 30 September 2020 (Unaudited)	Quarter ended 30 September 2019 (Unaudited)	Half Year ended 30 September 2020 (Unaudited)	Half Year ended 30 September 2019 (Unaudited)	Year ended 31 March 2020 (Audited)
Total income from operations (net)	9,114	19,885	12,572	35,740	72,447
Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	(537)	1,016	(3,918)	3,250	(9,934)
Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	(537)	1,016	(3,918)	3,250	(1,37,784)
Net Profit/ (Loss) after tax and exceptional items	(537)	611	(3,918)	1,713	(1,16,073)
Total Comprehensive Income	(550)	612	(3,923)	1,731	(1,15,978)

3 The accompanying consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 9 November 2020.

For and on behalf of Board of Directors

Executive Vice Chairman & Managing Director DIN 00243191

Public Announcement

Place: Mumbai

Date: 9 November 2020

The project for proposed expansion of Star Category Hotel (Building No. 4) and Commercial building (Building No. 3) on Plot bearing CTS No. 71/A, Village Passpoli Saki Vihar Road, Powai, Mumbai, by M/s. Chalet Hotels Limited has been Place · Mumba

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE is hereby given that I am instructed by my clients to investigate the title of 1) Smt. Shaila Kiran Doshi and (2) Smt. Mona Sanjay Patel, the Owners of the property described in the Schedule hereunder written i respect of the said property:

Any person having or claiming an right, title, or interest in or upon or i respect of the said property in an manner including by way of any agreement, undertaking, arrangemer sale, transfer, exchange, conveyance assignment, charge, mortgage, gift trust, lease, lien, possessior nheritance, easement, prescriptio or otherwise howsoever is hereby required to make the same known i writing with documentary proofs to he undersigned at 401 "Saumitra", 295-A, Saumitra Co-operative Housing Society Ltd., himani Street, Matunga (C. Rly.) Mumbai - 400019, within 14 days from he date of publication hereof, failing which claim, if any, shall be deemed to nave been waived and/or abandone and further transactions will be don vithout reference to any such claim

SCHEDULE OF PROPERTY

ALL that piece or parcel of land bearing Plot No.10, admeasuring 1665.96 Sq. Metres or thereabout pearing C.T.S. No. 1138, 1138/1 to 1138/22 of village Mulund, Taluka Kurla, District Mumbai Suburban with building known as Patel Building standing thereon, situate at Mahatma Gandhi Road, Mulun West). Mumbai 400 080, in the Registration Sub-District and District of Mumbai Suburban, within T Ward of Mumbai Municipal Corporation.

November, 2020. (LAKHAMSHI H. RAMBHIA)

Advocate

Mumbai dated this 10th day o

accorded Environmental Clearance by State Level Environment Impact Assessment Authority, Maharashtra vide letter No. SIA/MH/MIS/145091/2020 dated 31st March 2020. Copies of the said Environmental Clearance are available with Environment Department, Government of Maharashtra and Maharashtra Pollution Control Board and on the website parivesh.nic.in Date: 11/11/2020

(GARWARE)

GARWARE POLYESTER LIMITED

Place: Mumbai

Registered Office: Naigaon, Post: Waluj, Aurangabad - 431133

Corporate Office: Garware House, 50-A, Swami Nityanand Marg, Vile Parle (E), Mumbai - 400 057. Telephone: 6698 8000, Website: www.garwarepoly.com, Email: cs@garwarepoly.com

Extract of Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2020

(₹ in 'Lakhs')

	Standalone					Consolidated						
Particulars	Quarter Ended		Half Year Ended Year Ended		Quarter Ended			Half Year Ended		Year Ended		
rarasaras		30.06.2020 (Unaudited)		30.09.2020 (Unaudited)	l	1	1		30.09.2019 (Unaudited)	ı	30.09.2019 (Unaudited)	
Total income from operation (net)	25415	17596	23972	43011	49376	90232	25207	17127	25351	42334	50856	93665
Net Profit / (Loss) for the period from ordinary activities after tax	3938	1582	2328	5520	5037	8694	3776	1361	2676	5137	5358	8602
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	3938	1582	2328	5520	5037	8694	3776	1361	2676	5137	5358	8602
Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5648	2266	2225	7914	5119	8457	5486	2045	2573	7531	5440	8365
Equity Share Capital	2323	2323	2323	2323	2323	2323	2323	2323	2323	2323	2323	2323
Reserves excluding Revaluation Reserve as at Balance sheet date						137184						138049
Earnings Per Share (before and after extraordinary items) (of ₹10/- each) Basic: Diluted:	16.95 16.95	6.81 6.81	10.02 10.02	23.76 23.76	21.68 21.68	37.42 37.42	16.25 16.25	5.86 5.86	11.52 11.52	22.11 22.11	23.06 23.06	37.03 37.03
Notes:												

Place: Mumbai

Date: November 10, 2020

- 1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 10th November, 2020. The statutory auditors have carried out limited review of the results for the quarter and half year ended 30th September, 2020.
- 2) The Company operates in one segment only i.e. Polyester Films and therefore, has only one reportable segment in accordance with IND AS 108 "operating segments".
- 3) The above is an extract of the detailed format of quarterly and half yearly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results are available on the website of stock exchange (www.bseindia.com) and also on the website of the Company (www.garwarepoly.com).

For GARWARE POLYESTER LIMITED Sd/-**SHASHIKANT B. GARWARE**

CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्य दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांच सल्ला घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंव अधिकत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा **कौजदारी** विधी न्यायालयात नवशक्तिच्या मुद्रक न्यायाधिकरणात प्रकाशकः संपादक आणि प्रोपायटर यांन जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भमिका असणार नाही

CHANGE OF NAME

Collect the full copy of Newspa for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH SOFEYA FAREED TO SOFEYA FARID SHAIKH AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-2048365) DATED: 4TH NOV. 2020. CL-110480

I HITHERTO KNOWN AS PANDURANG SON OF SATYAWAN TAWADE EMPLOYED AS POSTAL ASSISTANT IN THE INDIA POST, O/O THE DIRECTOR, MUMBAI GPO MUMBAI - 400001, RESIDING AT A/205 KESHAV APARTMENT. SIDDHARTH KESHAV APARIMENI, SIDDHARIH NAGAR, VAKOLA, SANTACRUZ - EAST, MUMBAI 400055 HAVE CHANGED MY NAME AND SHALL HEREAFTER BE KNOWN AS PANDURANG SATYAVAN TAWDE. VIDE MAHARASHTRA GAZETTI PUBLICATION NO. M-2047029 DTD 29.10.2020 - 04.11.2020. CL-110485 HAVE CHANGED MY NAME FROM ARCHANA PANDLIBANG YADAV TO SHAD

DOCUMENT CL-343 I HAVE CHANGED MY NAME FROM BILAL SAIFEE TO MOHAMMED BILAL AKRAM SAIFEE AS PER ADHAR CARD NUMBER 9487 3235 5555.

MOHAMMED GOUS SHAIKH AS

HAVE CHANGED MY NAME FROM AMIYABHUSHAN SATYANARAYN KUSHWAHA TO MY NEW AND CORRECT NAME AMIYBHUSHAN SATYANARAYN KUSHWAHA AS PER ADHAR CARD NO.694777838295

I HAVE CHANGED MY NAME FROM VISHVA VARMA THANKAPPAN TO VISHVAVARMA THANKAPPAN PANIKAR AS PER THE AFFIDAVIT. CL-639 I HAVE CHANGED MY NAME FROM MEENABEN VIJAY PATEL TO MINALDEVI

MANGU AD.86 CHHEDA FALIYA PATLARA MOTI DAMAN 396220 CL-650 I HAVE CHANGED MY NAME FROM PATEL DIYAKUMARI VIJAYBHAI AND PATEL DIYA VIJAY TO DIYA VIJAYKUMAR PATEL AD.148 TAD FALIYA KARAMBELI NR.JALARAM TEMPLE UMARGAM VALSAD GUJRAT 396105 CL-650 A

I ARWA TANWAR RESIDING AT 1002 A/WING 10TH FLOOR SANI TOWER S V ROAD OPP DEWAN CENTER JOGESHWARI WEST MUMBAI 400102 HAS CHANGED MY NAME TO BAREERAH

Particulars

Total Income from operation (Net)

Equity share Capital

b) Diluted

Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)

Net Profit /(Loss) for the period before Tax.

(after Exceptional and/or Extraordinary Items)

Total Comprehensive Income for the period

(Comprising Profit/Loss and Other Comprehensive

erves (excluding Revaluation Reserves

as shown in the Balance sheet of previous year)

Earnings Per Share (of Rs.100/- each)

Net Profit /(Loss) for the period after Tax,

THE VICTORIA MILLS LIMITED

Regd. office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013 CIN: L17110MH1913PLC000357, Tel No.: 24971192/93, Fax No.: 24971194

Email Id: vicmill2013@gmail.com, Website: www.victoriamills.in

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER
AND HALF YEAR ENDED 30.09.2020 (Rs.in lakin

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regula-

tions. 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange

The above Unaudited Financial Results for the quarter and six month ended Sep

2020 have been reviewed by the Audit Committee in its meeting held on November 10th 2020 and approved by the Board of Directors in its meeting held on November 10th 2020. The Statutory Auditors have conducted the Limited Review of the same.

of the standalone financials results of the Company are given below:

Particulars

Revenue from continuing operations

and discontinued operations

Date: 10.11.2020 Place: Mumbai

Profit before tax from discontinued operations

Net profit after tax from continuing operations

Net profit after tax from continuing operations

Quarter

Ended

30/09/2020

Unaudited

(2.65)

(2.65)

(2.40)

98.56

(2.43)

Quarter

30/09/2020

Unaudited

28.63

(7.94)

(6.89)

(6.89)

CHANGE OF NAME

I GULNAZ BANO D/O ABDUL GAFOOR RESIDENT AT KOLIWADA PEN HAVE CHANGED MY NAME TO GULNAZ NASHIR KASAI FOR ALL PURPOSE AFFIDAVIT NO. — 2052041761268600110551 DATED

I HAVE CHANGED MY NAME FROM PIEDADE LAWRENCE FERNANDES TO PIEDADE LOURENCO FERNANDES AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM GADESH KUMAR VISHWANATH YADAV TO GADESH VISHWANATH YADAV AS PER DOCUMENT. CL-847 A

I HAVE CHANGED MY NAME FROM ALAUDDIN YUSUF SHAIKH TO ALAUDDIN YUSUF KHALIFE AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM MAKHDUMMAVIA SHABBIR SHAIKH TO MAKHDOOM MAVIYA SHABBIR SHAIKH AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

SIDONIA THELMA DMELLO TO SIDONIA

DMELLO AS PER AFFIDAVIT. HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ISMAIL TO MOHD ISMAIL SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-881 A HAVE CHANGED MY NAME FROM ATIMA TO FATIMA BEE SHAIKH AS PER

AFFIDAVIT. I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL RAFIQUE TO ABDUL RAFIK SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-881 C I HAVE CHANGED MY NAME FROM SALIM

GULAM HUSSAIN SHAIKH TO MOHAMMED SALIM SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-881 D I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED MUSTAQUIM MOHAMMED BASHIR PAWAR TO MUSTAQUIM BASHIR PAWAR AS PER AFFIDAVIT. CL-881 | I HAVE CHANGED MY NAME FROM HITESH

SHRIPALJI JAIN TO HITESHKUMAR SANCHETI AS PER AFFIDAVIT. CL-881 F HAVE CHANGED MY NAME FROM FARHAN ABDUL RAHIM TO FARHAN ABDUL RAHIM MALIK AS PER AFFIDAVIT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SULTANA ABDUL RAHIM TO SULTANA ABDUL RAHIM MALIK AS PER AFFIDAVIT CL-881 H

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUR RAHIM MOHAMED HANIF TO ABDUL RAHIM MOHAMMAD HANIF MALIK AS PER AFFIDAVIT. CL-881 ABDUL RAHIM MOHAMED HANIF TO ABDUL RAHIM MOHAMMAD HANIF MALIK AS PER AFFIDAVIT. CL-881 J

LNASREEN KALISAR MOHAMMED IORAL SHAIKH HAVE CHANGED MY MINOR SON'S NAME FROM ABDUL REHMAN MOHAMMED IQBAL SHAIKH TO ABDUL RAHMAN MOHAMMED IQBAL SHAIKH AS

I HAVE CHANGED MY NAME FROM GEETA KRISHNA MENDON TO GEETA KRISHNAPPA MENDON AS PER AFFIDAVIT. CL-881 L I HAVE CHANGED MY NAME FROM KIRAN MAHADEV GHADIGAWAKAR TO KIRAN MAHADEV GHADIGAWKAR AS PER

I TASNEEM KAUSAR HAVE CHANGED MY CHILD'S NAME FROM ABUSAD AHMAD I AMINA TO ANSARI AMINA ABUSAD AHMED AS PER DECLARATION I HAVE CHANGED MY NAME FROM AMINA BANO/AMEENA/MOHAMMED PASHA SHAIKH/PARVEZ SHAIKH TO AMINA PARVEZ SHAIKH AS PER DECLARATION CL-934 A

Months ended

30/09/202

naudited

86.51

14.96

14.96

10.71

291.47

98.56

4148.42

10.86

ended

30/09/202

Jnaudited

69.22

(1.21)

(1.21)

(1.21)

(ADITYA MANGALDAS) MANAGING DIRECTOR DIN NO 00032233

Quarte

Ended

30/06/2020

Unaudited

51.98

17.61

17.61

13.11

148.47

98.56

13.30

Quarter

30/06/2020

Unaudited

40.59

6.73

5.68

5.68

जाहिर सुचना

" विमुक्ता शांतिनीकेतन नगर को-ऑप हाऊसिंग सोसायटी '

आमच्या प्रस्तावित सर्वे नं. ११५, ११५/१ ते १२, चेंबुर गांव, कुर्ला, मुंबई, महाराष्ट्र येथील "विमुक्ता शांतिनीकेतन नगर को-ऑप हाऊसिंग सोसायटी " या पुनर्विकास प्रकल्पाला पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई, यांच्याकडून पर्यावरण विषयक मंज़री देण्यात आली आहे.

सदर पर्यावरण विषयक मंजुरीची प्रत केंद्रिय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार यांच्या http://environmentclearance.nic.in या संकेत

दिनांक : ११/११/२०२० ठिकाण : मुंबई

स्थळावर उपलब्ध आहे.

विमुक्ता शांतिनीकेतन नगर को-ऑप हाऊसिंग सोसायटी



National Stock Exchange of India Limited 'Exchange Plaza', Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

सार्वजनिक सूचना

कंपनीच्या इक्विटी समभागांची नोंदणी अनिवार्य रद्द करण्यासाठी सेबी निर्बंध 22 (3) अंतर्गत सार्वजनिक सूचना (इक्विटी समभाग नोंदणी रद्द करणे) निर्बंध 2009. विविध तरतूदींचे (लिस्टींग ऑब्लीगेशन्स एन्ड रिक्वायरमंटस्) नियम 2015 आणि या संदर्भात सेबी / एक्सचेंजन जारी केलेल्या विविध परिपत्रकांचे पालन न केल्याने खालील कंपनींचे इक्विटी समभाग ट्रेडींग रद्द् करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचा प्रस्ताव करण्यात आला

豖	कंपनीचे नाव	* कार्यालयाचा नोंदणीकृत पत्ता
1.	विन्सम यार्न्स लिमिटेड	एस सी ओ 191—192, सेक्टर 34—ए, चंडीगड — 160022
2.	एम व्ही एल लिमिटेड	1201 बी, 12वा मजला, हेमकुंट चेंबर, 89 नेहरु प्लेस, दिल्ली — 110019
3.	एक्स एल एनर्जी लिमिटेड	हाऊस क्र. 19–66/11/डी–4, लक्ष्मीपुरम कॉलोनी समोर, ई सी आय एर कपरा, मेडचाल मालकजगिरी, हैदराबाद – 500062, तेलंगणा
4.	नोईसिज इंडस्ट्रीज लिमिटेड#	1201 बी, 12वा मजला, हेमकुंट चेंबर, 89 नेहरु प्लेस, फेज 2, नवी दिल्ली — 110020
5.	बन्सल मल्टीफ्लेक्स लिमिटेड	72, द नुतन गुजरात को. ऑप. शॉप्स अँड व्हेरहाऊसेज सोसायटी ओ/एस रायपुर गेट, लक्ष्मी कॉटन मिल जवळ, अहमदाबाद — 380022, गुजरात
6.	विमल ऑईल अँड फूडस् लिमिटेड#	गाव हनुमंत हेवुवा येथे, पलावसना रेल्वे क्रॉसिंग हायवे जवळ, मेहसाणा, मेहसाणा — 384002, गुजरात
7.	कॉफी डे एंटरप्राइजीस लिमिटेड	23 / 2, कॉफी डे स्क्वेअर, विट्ठल माल्या रोड, बेंगलुरु — 560001, कर्नाटक
8.	पेटरॉन इंजिनियरिंग कन्सट्रक्शन लिमिटेड#	स्वस्तिक चेंबर्स, 6वा मजला, सायन ट्रॉम्बे रोड, चेंबुर, मुंबई — 400071, महाराष्ट्र
9.	गिरीराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड	101 जयतिर्थ को—ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, दौलत नगर, रोड क्र. 10, बोरिवली (पुर्व), मुंबई — 400066, महाराष्ट्र
10.	सिलेस्टीयल बायोलॅब्स लिमिटेड	प्लॉट #59, रोड #12, ऐ पी आय आय सी टेक पार्क आय डी ऐ, नाचाराम, हैदराबाद — 500076, तेलंगणा
11.	हिंद सिन्टेक्स लिमिटेड	प्लॉट क्र. 2,3,4 आणि 5, सेक्टर — ए, इंडस्ट्रीयल ग्रोथ सेंटर, पिल्लूखेडी — 465667, मध्य प्रदेश
12.	ईऑन इलेक्ट्रीक लिमिटेड	1048, सेक्टर — 14, सोनिपत — 131001, हरियाणा
-		l

ऋषभ प्रिसिज़न बेरिंग्स लिमिटेड 2रा मजला, मुंबई — 400003 * एक्सचेंज मधील नोंदी अनुसार उपलब्ध पत्ता.

ब्लु ब्लेंड्स (इंडिया) लिमिटेड

कंपनीला दिवाळे वाजण्यामुळे निलंबित केले गेले, म्हणूनच या कंपनीवर डीलिस्टिंग रेग्यलेशन २४ च्या नियमाचे परिणाम लागू होणार नाहीते.

मुंबई – ४००००२, महाराष्ट्र

लेन, काळबादेवी रोड, 2रा मजला,

4, बिबिजान स्ट्रीट, फ़िदा मेन्सन,

जे बी एफ हाऊस, ओल्ड पोस्ट ऑफिस

इक्विटी समभागांची नोंदणी अनिवार्य रह झाल्याने खालील परिणामांचा समावेश

- वरील कंपन्यांची नोंदणी रद्द होत आहे. वरील कंपन्यांना प्रसार बोर्डवर स्थित केले जाईल.

समभाग नोंदणी रद्द करण्याच्या निर्बंध 24 प्रमाणे रद्द करण्यात आलेली कंपनी, त्याचे पूर्णवेळ संचालक, प्रवर्तक आणि गटकंपन्यांना अनिवार्य नोंदणी रद्द झालेल्या तारखेपासुन 10 वर्ष प्रतिभुती बाजारांत प्रवेश करण्यापासुन

– सार्वजनीक भागधारकांना यामधुन बाहर निघण्याची संधी देण्याची आणि यांकनाची माहीती परविण्याची जबाबदारी स्टॉक एक्सचेंज ला वाजवी प्रवर्तकांची राहील. प्रवर्तकांनी बाहर पडण्याची संधी न दिल्यास, त्यांच्या विरूद्ध याग्य ती कारवाई करण्यात येईल.

प्रस्तावित नोंदणी रद्द करण्यास कोणत्याही व्यक्तीस आक्षेप असल्यास त्यांनी 02 डिसेंबर, 2020 रोजी किंवा त्यापूर्वी एक्स्चेंज मधील डिलिस्टींग समिती समोर आपले निवेदन सादर करावे.

निवेदनावर निवेदनकर्त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नमूद असावी व ती यांच्याकडे

डिलिस्टींग समिती,

एनफोर्समेन्ट डिपार्टमेंट, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड, , 'एक्सचेंज प्लाझा', सी–1, ब्लॉक जी, वांद्रे–कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051. संपर्क क्र : +91 22 26598100 (23402/25061/25123), ई-मेल : compliance_listinginfo@nse.co.in

प्रस्तावित डिलिस्टींगसाठी जारी केलेल्या कारणे नोटीसबाबत वरील कंपन्यांनाही 23 नोव्हेंबर, 2020 रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीच्या प्रवर्तकाची / संचालकांची तपशील अदययावत करण्याचे निर्देश दिले जात आहेत. वरील यादीतील कंपन्यांचे प्रवर्तके / संचालक यांना वरील दूरध्वनीवर आणि ईमेल पत्त्यावर त्वरित संपर्क साधण्यासाठी सांगितले जाते.

दिनांक : नोव्हेंबर 11, 2020 स्थळ : मुंबई

मिलन दलार

संचालव

Place: Mumbai Date: 10th November 2020



मी नंदिकशोर कन्हैयालाल अटल पत्ता सटनिका कमांक ०× दमारत कमांक ६०, विंग ए चित्रकूट ना. नि. प. सह गृह नी, सं, मर्या. प्लॉट नंबर १/२, ऐ. के. वैद्य मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६५ सदर सदनिका विकीस काढली आहे. तरी संबंधित दावे किंवा हरकती असल्यास तसेच खरेदी खताने घेण्यास इच्छ्क असल्यास योग्य कागदपत्रासह वरील पत्त्यावर किंवा कार्यालयात १५ दिवसाच्या आत संपर्क साधावा.

जाहीर नोटीस

जाहीर नोटीस

पुरुषोत्तम जोशी यांना वारसाहक्काने फ्लर्टे न: 1505, . पंधरावा मजला, बी विंग, रेनआर्ट, वर्तकनगर, ठाणे, सर्व न:1877, 206/47, 209/17, गाव माजिंवडे, जिल्ह ठाणे या जागेमधील मालकी हक्क प्राप्त झालेले आहेत कोणीही वक्ती ज्यांचा सदर जागेवर वारसा, भागीदारी खरेदी, गहाण, भाडेपट्टी, दान किंवा अन्य कुठल्याहं मार्गाने दावा अथवा हक्क असल्यास, त्यांनी संबधित कागदपत्ने आणिं पराव्यांसह या नोटीसीच्या दिनांकापासन 14 दिवसांच्या आत खाली दिलेल्या विकलांच्या पत्त्याव

सौ. अमृता पेठे, वकील ३०२, चौथा मजला, सेव्हन स्टार सोसायटी, ब्रासण सोसायटी, नौपाडा, ठाणे.

MPL Plastics Limited

(CIN: L25209MH1992PLC066635)

, Ashish Warehouse Corporation, Punjab Foundry Industrial Estate Near Classic Studio, Mira Bhayander Road, Kashimira, Mira Road (East), Dist. Thane - 401 104. Tel.\ Fax: 022- 28455450 / 28458967 Email: mplho@mplindia.in, Website: www.mplindia.in

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Six Months

	ended 30th September	, 2020		(Rs. in Lacs)
Sr	Particulars	Quarter Ended	Six Months Ended	Quarter Ended
No.		30.09.2020	30.09.2020	30.09.2019
1	Total Income From Operations	9	17	207
2	Net Profit/ (Loss) for the period	(12)	(34)	(64)
	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)			
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax	(12)	(34)	(64)
	(after Exceptional and / or Extraordinary items)			
4	Net Profit / (Loss) for the period after tax	(12)	(34)	(64)
	(after Exceptional and / or Extraordinary items)			
5	Total Comprehensive Income for the period	(13)	(35)	(64)
	(Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)			
6	Equity Share Capital	1,250	1,250	1,250
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per	-	-	-
	Balance Sheet of previous year			
8	Earnings Per Share (of Rs. 10/- Each)			
	(a) Basic	(0.10)	(0.27)	(0.51)
	(b) Diluted	(0.10)	(0.27)	(0.51)

Place : Thane

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange vebsite www.bseindia.com and on Company's website www.mplindia.in

The above results were reviewed by the Statutory Auditors and also by the Audit Committee and have been taken on record and approved by the Board of Directors at its meeting held on 10th November, 2020

> By order of the Board For MPL Plastics Limited

Date: 10th November, 2020

M.B. Vaghan Whole Time Director

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that the undersigned we are investigat he title of our client, M/s. Manish Builders and Developers, a partnership firm duly egistered under the provisions of the Indian Partnership Act, 1932, having its office a 102-C, A Wing, Court Chamber, S. V. Road, Borivali (W), Mumbai - 400092 (the "Said Firm"), in respect of the property more particularly described in the schedule

The Said Firm is the sole and absolute owner of the property, more particularly nentioned in the schedule hereunder written.

Any persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest is respect of the said property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage et, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoeve nature or otherwise, are hereby requested to intimate to the undersigned in writing a he address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a Title Certificate in respect of the same. SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that pieces or parcels of Non Agriculture land bearing Old Survey No.33/pt., City Survey No.1001 and 1001/1 to 13, situated at Village Dahisar, R/N ward, Mumbai-400068 and bound as follows:

ON OR TOWARDS EAST: Y.R. Tawade Road and Laxmibai Lal Road ON OR TOWARDS WEST: Padmakar Jawle Road 7

ON OR TOWARDS SOUTH: Y.R. Tawade Road and C.T.S. No.979

ON OR TOWARDS NORTH: C.T.S. No.1000, 1002 and 1003 Sd/- Advocate Sagar Pawai Date: 11/11/2020 Managing Partner, S. K. Legal Associates LLP

Advocates, Solicitor & AOR Supreme Court 201-B, M.B. House, 2nd Floor, 77/79, Janmabhoomi Marg Fort, Mumbai - 400001. Tel.: 91-22-40023089/90 Fax: 91-22-40023098, Website: www.sklegalassociates.com

रुफीट इंडस्ट्रीज लिमिटेड

(नादारी आणि दिवाळखोरी संकेतांक,२०१६ च्या तरतुदीन्वये परिसमापनामध्ये) नादारी आणि दिवाळखोरी संकेतांक,२०१६ अन्वये मालमत्तेचा ई-लिलाव लिलावाची तारीख आणि वेळ : दिनांक ०१ डिसेंबर,२०२० रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून दुपारी २.०० वाजेपर्यन्त

खालील मालमत्तेची नादारी आणि दिवाळखोरी संकेतांक,२०१६ च्या तरतुदीन्वये राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई विभाग- एक, मुंबई यांच्यामार्फत नेमण्यात आलेल्या श्री. जितेंदर कुमार जैन, मेसर्स रुफीट इंडस्ट्रीज लिमिटेड.

(परिसमापनातील) चे परिसमापक यांच्या सूचनेनुसार विक्री करण्यात येईल

मालमत्तेचे ठिकाण	मालमत्तेचे वर्णन	राखीव किंमत (रु)	सी एम डी (रु)
पएसडब्ल्यूसीच्या समोर ,	जमीन, क्षेत्रफळ सुमारे ४१,१२६ चौ.मीटर तसेच त्यावरील बांधकाम केलेले क्षेत्र.	२,४०,०२,३००	78,00,000

वरील मत्तांची "जेथे आहे आणि जसे आहे" त्या तत्वावर www.geaplonline.com वरून ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल. प्रत्येक मत्तांचा तपञ्चील असलेली यादी, राखीव किंमत् परतावा योग्य सुरक्षा अनामत रक्कम (सीएमडी), बोली वाढीव रक्कम, विक्रीच्या अन्य रार्ती आणि अटी इ. सदर संकेत स्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील. सदर ई-लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी, परतावायोग्य सीएमडी यादीमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रदान केले पाहिजे आणि संबंधित नमुने दिनांक २८ नोव्हेम्बर, २०२० रोजी दुपारी ३.०० वाजता किंवा त्याआधी ई-मेल द्वारे माटर केले पाहिले

इच्छुक बोलीदारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी दिनांक २७ नोव्हेंबर, २०२० रोजी किंवा त्यापूर्वी वरील मत्तांची चौकशी करावी. कोणत्याही अधिक तपशिलासाठी, कृपया खालील कंपनीला संपर्क साधावा: गांधी ऑक्शनिअर्स प्रा. लि. (मो. ९८२०१०६६७५ आणि ईमेल office@gaplonline.com

रुफीट इंडस्टीज लिमिटेडचे परिसमापक नोंदणीकृत क्र.- आय बीबी आय/ आय पी ए -००२/आय पी-एन ०००३३ /२०१६-२०१७ /१००७०

CS PCS TECHNOLOGY LIMITED

Corp. Office: 8th floor, Technocity, plot no. X-5/3, MIDC, Mahape, Navi Mumbai 400710. Tel.: 022 41296111, Fax no.: +912241296082, Website: www.pcstech.com, Email: investorsgrievances@pcstech.com, CIN: L74200MH1981PLC024279

EXTRACTS OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2020

(Rs. In Lacs) Financial **Quarter Ended** Half Year Ended Year Ended **Particulars** 30.09.2020 30.06.2020 30.09.2020 30.09.2020 30.09.2019 31.03.2020 Total Income from Operations 73.30 150.01 218.84 426.35 76.71 109.29 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or 28.19 47.00 18.81 6.16 41.34 131.29

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or 13.64 28.19 (322.69) 41.83 (287.51) (531.08) Fxtraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or (10.37 19.81 (528.39) (327.44) 9.44 (295.68)Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for (10.62) 19.56 (330.20) (300.09) (531.07) 8.94 the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 2,095.07 2,095.07 2,095.07 2,095.07 2,095.07 2,095.07 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance NΑ NA NA Sheet of the previous year Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised*) $(0.05)^{\circ}$ 0.09 0.05* (1.56)* $(1.41)^{4}$ (2.52)before extraordinary items) The Financial details on Standalone basis are as under

Financial Half Year Ended Year Ended 30.09.2020 30.06.2020 30.09.2020 30.09.2020 30.09.2019 31.03.2020 107.97 216.21 421.13 1 Total Income from Operations 72.23 75.49 147.72 Profit before tax 12.75 27.11 (322.91) 39.86 (289.00)(533.44)3 Profit after tax (10.96)19.03 (327.66)8.07 (297.17) (529.61)

The above is an extract of the detailed format of Financial Results for Half Year and Quarter Ended 30th September 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for Half Year and Quarter Ended 30th September 2020 are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcstech.com). The above unaudited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 10th November 2020.

Based on the Management approach as defined under Ind-AS 108, Operating segments, the Company operates in one business segment i.e. ITes related Facility Management Segment, as such it is the only reportable business segment. Due to Management decision, "Revenue from IT enabled services" are much lower as compar to previous quarters. As a result of which "Other Income" exceeds "Revenue from Operations" The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the

recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.

The Consolidated Financials Results have been prepared in accordance with principles of Indian Accouting Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013

PCS Technology USA Inc. one of the wholly owned subsidiary of the company stands dissolved in FY 2019-20 and its existence comes to an end as per the certificate of Dissolution issued by the autorities of the State of New Jersey (USA). In view of this, the consolidated Statement of Profit and Loss Account of the Company has been prepared excluding the financials figures of the dissolved entity.

The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds have declined. Accordingly, the excess of carrying value over realisable value amounting to Rs.479.79 Lakhs was accounted for as "Exceptional Item". for the year ended 31st March 2020. The Exceptional Items for the year ended 31st March 2020 also includes Rs 167.58 lacs which was paid for in availing Sabka Vishwas (Legacy Disputes Resolution. 2019) to Central Government in complete resolution of past disputed Service tax liability. The Exceptional Item for the current quarter and half year ended 30th September 2020 amounting to Rs 5.17 lakhs for the quarter and half year ended 30th September 2019 amounting to Rs. 328.15 Lacs represent excess of carrying value over realisable value of investment in Bonds on mark-to-market

The Statutory Auditors of the Company have carried out the limited review for quarter ended September 30, 2020 on the financial statements.

The Company has taken into account the possible impacts of COVID-19 in preparation of the interim financial statements, including but not limited to its assessment of liquidity and going concern assumption, recoverable values of its financial and non-financial assets, impact on revenues and on cost budgets in respect of fixed price contracts and impact on leases. The Company has considered internal and certain external sources of information including reliable credit reports, economic forecasts and industry reports upto the date of approval of the interim financial statements and expects to recover the carrying amount of its assets. The impact of COVID-19 on the interim financial statements may differ from that estimated as at the date of approval of the interim financial statement

Figures of the previous periods have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification.

For and on behalf of Board of Directors **PCS Technology Limited** Ashok Kumar Patni Vice-Chairman (Din:00014194)

दि अमलगमेटेड ईलेक्ट्रिसिटी कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत ऑफिस: भुपेन चेंबर्स, तळ मजला, युनिट १, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ फोन: +९१ २२ ४०५० ९९९९ फॅक्स: +९१ २२ ९९० ई-मेल: milan@cifco.in सिआयएन: एल३११००एमएच१९३६पीएलसी००२४९७

٥			संपलेली तिमाही		संपलेली	सहामाही	संपलेली वार्षि
Ñ٤	Particulars	30-09-2020	३०-०६-२०२०	30-09-2089	30-09-2020	90-09-2089	38-03-80
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षि
٧	एकुण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-	-	8.41
۹ ا	कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा) करपूर्व (करपूर्व						
	अपवादात्मक आणि विलक्षण असाधारण बार्बीपुर्वी)	(२.१२)	(४.९०)	(१३.६३)	(७.०२)	(१६.९७)	(३७.५७
₹	कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा) करपूर्व (करोत्तर						
	अपवादात्मक आणि विलक्षण असाधारण बार्बीपुर्वी)	(२.१२)	(४.९०)	(१३.६३)	(७.०२)	(१६.९७)	(३७.५५
8	कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा) करोत्तर (करोत्तर						
	अपवादात्मक आणि विलक्षण असाधारण बार्बीपुर्वी)	(२.१२)	(४.९०)	(१३.६३)	(७.०२)	(१६.९७)	(३७.५५
٠.	इतर संयुक्त उत्पन्न (करोत्तर)	-	-	-	-	-	
Ę	एकूण संयुक्त उत्पन्न (करोत्तर)	-	-	-	-	-	
9	समभाग भांडवल	१३८.८३	१३८.८३	१३८.८३	१३८.८३	१३८.८३	१३८.८
٤	प्रति भाग मिळकत (प्रत्येकी रु ५/-) (अवार्षिक)						
	मुळ	_	-	-	-	_	(२.७१
	मिश्रित मिश्रित	_	-	-	-	_	

१. उपरोल्लिखित निष्कर्ष हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेट्स) नियमावली, २०१५ मधील विनियम ३३ अनुसार स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या सहामाही आर्थि निष्कर्षांच्या तपत्रीलवार नमुन्यांचा सारांश आहे. संपलेल्या सहामाही आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण नमुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com & www.nseindia.com], र संकेस्थळांवर आणि कंपनीच्या www.crompton.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

२. हे विवरण कंपन्या (भारतीय लेखांकन मानके)नियम, २०१५ (INDAS) नुसार तयार करण्यात आले आहे. जे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ व त्यासोबत कंपन्या (भारतीय लेख मानक), २०१५मधील नियम ३ आणि कंपन्या (भारतीय लेखा मानक) लेखा नियम २०१६ च्या सहवाचनांतर्गत निर्धारित करण्यात आलेले आहे. दि अमलगमेटेड ईलेक्ट्रिसिटी कंपनी लिमिटेड करित

स्थान : मुंबई

दिनांक : १० नोव्हेंबर, २०२० डिआयएन: ००८२०८५९

HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED (FORMERLY KNOWN AS MAFATLAL FINANCE COMPANY LIMITED) CIN No. L99999MH1986PLC041277 Wing, Raj Industrial Complex Premises Co-operative Society Limited, Military Road, Marol, Andheri (E), Mumbai - 400 059.

Place: Mumbai

Date: 10/11/2020

Extract of the Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September 2020

			Standalone		Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30/09/2020 (Unaudited)	Quarter Ended 30/09/2019 (Unaudited)	Half Year Ended 30/09/2020 (Unaudited)	Quarter Ended 30/09/2020 (Unaudited)	Quarter Ended 30/09/2019 (Unaudited)	Half Year Ended 30/09/2020 (Unaudited)	
1)	Total income from Operations and Others	27.65	35.73	47.18	95.21	105.23	140.78	
2)	Net Profit for the Period/Year before Tax **	9.00	15.43	17.51	9.47	40.75	18.64	
3)	Net Profit for the Period/Year after Tax **	9.00	15.43	17.51	9.47	40.75	18.64	
4)	Other Comprehensive Income (OCI) Remeasurement of Gains / (Losses) on Non Current Investments	Nil	(0.14)	0.33	150.97	102.05	372.13	
5)	Total Comprehensive Income for the Period/Year [Comprising profit for the Period/Year (after tax) and other Comprehensive income (after tax)]	9.00	15.29	17.84	160.44	142.80	390.77	
6)	Paid up Equity Share Capital of Rs. 5 each	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	
7)	Reserves excluding Revaluation Reserves as per the Audited Balance Sheet	(1,330.51)	(1,264.39)	(1,330.51)	302.85	373.88	302.85	
8)	Earnings per share: (a) Basic	0.03 (not annualised)	0.05 (not annualised)	0.06 (not annualised)	0.03 (not annualised)	0.14 (not annualised)	0.06 (not annualised)	
	(b) Diluted	0.03	0.05	0.06	0.03	0.14	0.06	
	• •	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	

* There was no Exceptional / Extraordinary items during the Quarter and Half Year Ended 30th September 2020 Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September 2020 are available on the Stock Exchange Websites (www.bselindia.com and www.nselindia.com)

By order of the Board For HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED Sd/-Director फ्लॅट क्र. १३४ (ब्लॉक क्र. ११/३) च्या रु. ५०/- चे प्रत्येकी ५ शेअर्स, धारक शेअर प्रमाणपत्र क्र. २६२, विभिन्न क्र. १३०६ ते १३१० चे धारक आहेत. श्रीम. ललिता मोहन कनुगा यांनी त्यांच्याकडून मूळ हरविले आणि गहाळ झाले

जाहीर सूचना

श्रीम. ललिता मोहन कर्नुगो, हे सभासद सेवा समिती को ऑप हाऊ सोसायटी लि. ३/३१४, एस. एस. नगर, फ्लॅन्क रोड,

शण्मुखानंद हॉल जवळ, सायन कोळीवाडा, मुंबई- ४०० ०३७ च्या इमारत क्र. ८/सी,

म्हणून प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरीता अर्ज केला आहे. कोणत्याही व्यक्तीस किंवा वित्तीय संस्थेला प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जारीकरीता

कोणताही आक्षेप असल्यास सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांच्या आत सोसायटीकडे दाखल करावेत, अन्यथा सोसायटी त्यांच्या नावे प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल. दि सेवा समिती को ऑप हाऊसिंग

> च्या वतीने आणि करिता सही/-अध्यक्ष / सभासद

सोसायटी लि.

प्रशासकीय मंडळ अधिकारी ठिकाण: मुंबई

११ नोव्हेंबर, २०२० रोजी दिनांकीत